

कंत्राटी तत्त्वावरील चौकशी अधिका-यांची
नावे यादीतून (पॅनल) वगळण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : विचौअ १६२१/प्र.क्र.२६/११-अ
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक:- २० जून, २०२२.

- संदर्भ:-** १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसपीओ-२८०४/प्र.क्र.११/२००४/११-अ,
दि.२६.०५.२००६
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विचौअ १६१८/प्र.क्र.१२/११-अ,
दि.२१.०५.२०१८
३) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र.विभाचौ १६१८/प्र.क्र.३९/११-अ, दि.२३.०७.२०१८
४) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र.विभाचौ १६१८/प्र.क्र.३९/११-अ, दि.१७.०९.२०१८
५) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विचौअ १६१८/प्र.क्र.३९/११-अ, दि.१४.०१.२०२०
६) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र.विचौअ १६१८/प्र.क्र.३९/११-अ, दि.०४.०३.२०२०
७) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विभाचौ १६१८/प्र.क्र.४२/११-अ, दि.१७.०९.२०१८
८) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विभाचौ १६१८/प्र.क्र.४२/११-अ, दि.२८.०५.२०१९
९) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विभाचौ १६१८/प्र.क्र.४२/११-अ, दि.०६.११.२०१९
१०) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र. चौप्रनि १११९/प्र.क्र.५८/११-अ, दि.१४.१०.२०२०
११) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विभाचौ १६१८/प्र.क्र.४२/११-अ, दि.०६.११.२०१९
१२) शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण १०२१/प्र.क्र.०७/११-अ, दि.११.०८.२०२१.

परिपत्रक :-

राज्यातील गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांची तसेच गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीची प्रकरणे तातडीने व सातत्याने निकाली निघावीत यासाठी शासन सेवेतून निवृत्त झालेल्या इच्छुक व पात्र अधिकाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर “चौकशी अधिकारी” म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय संदर्भाधीन क्र.१ व क्र. २ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार संदर्भाधीन क्र.३,४,५ व ६ येथील शासन पत्रान्वये गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांविरुद्धच्या चौकशी प्रकरणांसाठी व संदर्भाधीन क्र.७,८ व ९ येथील शासन पत्रान्वये गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांविरुद्धच्या चौकशी प्रकरणांसाठी चौकशी अधिकाऱ्यांच्या याद्या (पॅनल) सामान्य प्रशासन विभागामार्फत शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच, प्रचलित अटीनुसार वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या चौकशी अधिकाऱ्यांची नावे संदर्भाधीन क्र.१० येथील शासन पत्रान्वये व इतर २ चौकशी अधिकाऱ्यांची नावे संदर्भाधीन क्र.११ व १२ येथील शासन पत्रान्वये यादीतून वगळण्यात आली आहेत.

२. कंत्राटी तत्त्वावरील चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भातील अटी व शर्ती संदर्भाधीन क्र.१ येथील दि.२६.०५.२००६ च्या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र “अ” मध्ये नमूद केल्या असून, त्यातील एका अटीनुसार “पॅनलवर नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यांचे वय त्या वर्षाच्या दि. १ जुलै रोजी ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे” अशी तरतूद आहे. सदर तरतुदीनुसार, कंत्राटी तत्त्वावरील चौकशी अधिकाऱ्यांपैकी ज्या १० अधिकाऱ्यांनी वयाची ७० वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांची नावे या

आदेशासोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये नमूद करण्यात आली आहेत. परिशिष्ट “अ” मध्ये नमूद चौकशी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्यामुळे, या आदेशान्वये त्यांची नावे यादीतून (पॅनल) वगळण्यात येत आहेत. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी तसेच, त्यांच्या अधिनस्त कार्यालयांनी या चौकशी अधिकाऱ्यांकडे कोणतेही नविन प्रकरण सोपवू नये. सदर चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सुरु असलेली चौकशीची प्रकरणे २ महिन्यांत पूर्ण करून अंतिम चौकशी अहवाल संबंधित शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यास सादर करावा.

३. परिशिष्ट “अ” मध्ये नमूद चौकशी अधिकाऱ्यांची नावे वगळल्यानंतर यादीतील उर्वरित पात्र चौकशी अधिकाऱ्यांची नावे या आदेशासोबतच्या

- गट-अ व गट-ब ची यादी (परिशिष्ट “ब”)
- गट-क व गट-ड ची यादी (परिशिष्ट “क”)

या परिशिष्टांत नमूद करण्यात आली आहेत. या यादीतील अधिकारी ज्या तारखेला वयाची ७० वर्षे पूर्ण करतील, त्या तारखांपासून त्यांचा चौकशी अधिकारी म्हणून कार्यकाळ आपोआप संपुष्टात येईल. यापुढे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांची नावे यादीतून (पॅनल) कमी करण्याबाबतचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार नाहीत. त्यामुळे त्या-त्या वेळी वयाची ७० वर्षे पूर्ण करणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यांकडे नविन प्रकरणे सोपविली जाणार नाहीत याबाबतची दक्षता सर्व शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यांनी घ्यावी.

४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२२०६२०१५२३३०४९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रशांत साजणीकर)
सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत: -

१. सर्व विभागीय आयुक्त,
२. सर्व जिल्हाधिकारी,
३. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,
४. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व क्षेत्रिय कार्यालये (संबंधित विभागांमार्फत)
५. संबंधित सर्व सेवानिवृत्त कंत्राटी चौकशी अधिकारी,
६. सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन ११-अ) संग्रहार्थ.

परिशिष्ट "अ"

वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या चौकशी अधिकारी यांची यादी

अ.क्र.	चौकशी अधिका-याचे नांव	जन्म दिनांक	नियुक्ती आदेशाचा दिनांक	कार्यकाळ संपुष्टात आल्याचा दिनांक
१	श्री. भि. रा. उके	२२.१२.१९५०	२३.७.२०१८	२२.१२.२०२०
२	श्री. प्र.का. बर्वे	मे, १९५२	२३.०७.२०१८	३१.०५.२०२२
३	श्री. स. म. वारे	०१.०६.१९५२	२३.०७.२०१८	०१.०६.२०२२
४	श्री. जे. आर बंकापुरे	०१.०६.१९५२	२३.०७.२०१८	०१.०६.२०२२
५	श्री. सी.एच. जाधव	एप्रिल, १९५१	२३.०७.२०१८	३०.०४.२०२१
६	श्री. रा. वि. तलांजे	१६.०२.१९५१	१७.९.२०१८	१६.०२.२०२१
७	श्री. ह. पु. जाधव	१०.०२.१९५२	१७.९.२०१८	१०.०२.२०२२
८	श्री. बा.शि. गायकवाड	०२.०६.१९५१	१७.९.२०१८	०२.०६.२०२१
९	श्री. कारभारी पुंडलिक जाधव	०२.०६.१९५२	१७.९.२०१८	०२.०६.२०२२
१०	श्री. म. झि. हिकरे	०१.०१.१९५०	२८.५.२०१९	०१.०१.२०२०

परिशिष्ट "ब"

**कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांची यादी
(गट-अ व गट-ब चे पॅनल)**

क्र.	चौकशी अधिकारी नाव	यादीचा दिनांक	जन्म दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	७० वर्षांची वयोमर्यादा पूर्ण- या दिनांकापासून नविन प्रकरणे सोविण्यात येऊ नयेत.
१	श्री. गणेश. शा. सोनवणे	१७.०९.२०१८	३०.०५.१९५९	३१.०५.२०१७	३०.०५.२०२९
२	श्री.भि.क.उसारे	१७.०९.२०१८	०१.११.१९५४	३१.१०.२०१२	०१.११.२०२४
३	श्री.भा.सु.तायडे	१७.०९.२०१८	०१.०७.१९५५	३१.०७.२०१३	०१.०७.२०२५
४	श्री.कुंजिलाल शिंगल.	१७.०९.२०१८	२८.०५.१९५३	३१.०५.२०११	२८.०५.२०२३
५	श्री.सोमनाथ.धों.बनसोडे.	१७.०९.२०१८	०६.१२.१९५६	३१.१२.२०१४	०६.१२.२०२६
६	श्री.प्र.ग.मेस्त्री.	१७.०९.२०१८	१९.०१.१९५८	३१.०१.२०१६	१९.०१.२०२८
७	श्रीम.वसुधा प्र.परब.	१७.०९.२०१८	०४.१०.१९५६	३१.१०.२०१४	०४.१०.२०२६
८	श्री.विलास आल्हाट.	१७.०९.२०१८	२२.०६.१९५६	३०.०६.२०१४	२२.०६.२०२६
९	श्री.सदाशिव बेनके.	१७.०९.२०१८	०२.१०.१९५८	३१.१०.२०१६	०२.१०.२०२८
१०	श्री.रविंद्र श्रीपती सावळकर.	२८.०५.२०१९	०१.०६.१९५९	३१.०५.२०१७	०१.०६.२०२९
११	श्री.रमाकांत अस्मर.	२८.०५.२०१९	०९.१०.१९५३	३१.१०.२०११	०९.१०.२०२३
१२	श्री.दुलाराम र चंद्रीकापुरे	२८.०५.२०१९	१६.०७.१९५५	३१.०७.२०१३	१६.०७.२०२५
१३	श्री.प्र.श.शेट्ये.	२८.०५.२०१९	२७.०७.१९५९	३१.०७.२०१७	२७.०७.२०२९
१४	श्री.जगन्नाथ एकनाथ पवार.	२८.०५.२०१९	२५.०९.१९५६	३०.०९.२०१४	२५.०९.२०२६
१५	श्री.प्रमोद सु.घाटे.	२८.०५.२०१९	३०.१०.१९५६	३१.१०.२०१६	३०.१०.२०२६
१६	श्री.आझम अहमदी कोठावाला.	२८.०५.२०१९	१५.११.१९५५	३०.११.२०१३	१५.११.२०२५
१७	श्री.ख्वाजा मसरुर अहमद.	२८.०५.२०१९	२३.०८.१९६०	३१.०८.२०१८	२३.०८.२०३०
१८	श्री.राजाराम तु.पाटील.	०६.११.२०१९	१६.०१.१९५५	३१.०१.२०१३	१६.०१.२०२५
१९	श्री.बाळासाहेब ल.देशमुख.	०६.११.२०१९	२४.०८.१९५५	३१.०८.२०१३	२४.०८.२०२५
२०	श्री.एकनाथ.शि.बुधवंत.	०६.११.२०१९	०६.०२.१९५६	२८.०२.२०१४	०६.०२.२०२६
२१	श्रीम.प्रणाली चिटणीस.	०६.११.२०१९	२७.११.१९५८	३०.११.२०१६	२७.११.२०२८
२२	श्री.मनोहर मो.पाटील.	०६.११.२०१९	०१.०६.१९६१	३१.०५.२०१९	०१.०६.२०३१
२३	श्री.वसंत ना.पाटील.	०६.११.२०१९	०९.१२.१९६३	०४.०९.२०१४	०९.१२.२०३३

परिशिष्ट "क"

कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांची यादी
(गट-क व गट-ड चे पॅनल)

अ.क्र.	चौकशी अधिकारी नाव	यादीचा दिनांक	जन्म दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	७० वर्षांची वयोमर्यादा पूर्ण- या दिनांकापासून नविन प्रकरणे सोविण्यात येऊ नयेत.
१	श्री.भि.क.उसारे	२३.०७.२०१८	०१.११.१९५४	३१.१०.२०१२	०१.११.२०२४
२	श्री.र.स.भालेराव	२३.०७.२०१८	०१.०७.१९५५	३०.०६.२०१३	०१.०७.२०२५
३	श्री.भा.सु.तायडे	२३.०७.२०१८	०१.०७.१९५५	३०.०६.२०१३	०१.०७.२०२५
४	श्री.दे.श्री.गडपांडे	२३.०७.२०१८	९.१९५४	३०.०९.२०१२	३०.९.२०२४
५	श्री.डी.बी.जिद्वेवार	२३.०७.२०१८	१६.०८.१९५५	३१.०८.२०१३	१६.०८.२०२५
६	श्री.शाम भि.पाखरे	२३.०७.२०१८	०३.०४.१९५६	३०.०४.२०१४	०३.०४.२०२६
७	श्री.प्र.ग.मेस्त्री	२३.०७.२०१८	१९.०१.१९५८	३१.०१.२०१६	१९.०१.२०२८
८	श्री.दू.र.चंद्रिकापूरे	२३.०७.२०१८	१६.०७.१९५५	३१.०७.२०१३	१६.०७.२०२५
९	श्री.सुधाकर रा.चव्हाण	२३.०७.२०१८	२१.०८.१९५६	३१.०८.२०१४	२१.०८.२०२६
१०	श्री.सि.रा.शिंदे	२३.०७.२०१८	२०.०६.१९५५	३०.०६.२०१३	२०.०६.२०२५
११	श्री.हिंदूराव लक्ष्मण पवार	२३.०७.२०१८	०१.०६.१९५७	३१.०५.२०१५	०१.०६.२०२७
१२	श्री.रमाकांत मा.अस्मर	२३.०७.२०१८	०९.१०.१९५३	३१.१०.२०११	०९.१०.२०२३
१३	श्री.दिलीप कुमावत	२३.०७.२०१८	०६.०२.१९५५	२८.०२.२०१३	०६.०२.२०२५
१४	श्री.बबन महादेव मोरे	२३.०७.२०१८	१२.०२.१९५५	२८.०२.२०१३	१२.०२.२०२५
१५	श्री. रा. नी. पांडे	२३.०७.२०१८	७.१९५५	३१.०७.२०१३	३१.०७.२०२५
१६	श्री.रा.म.टोंगो	२३.०७.२०१८	२६.०३.१९५३	३१.०३.२०११	२६.०३.२०२३
१७	श्री.धनाजी भ.पाटील	२३.०७.२०१८	०१.०४.१९५५	३१.०३.२०१३	०१.०४.२०२५
१८	श्री.कुंजिलाल रुपचंद शिंगल	२३.०७.२०१८	२८.०५.१९५३	३१.०५.२०११	२८.०५.२०२३
१९	श्री.ना.ग. क्षीरसागर	२३.०७.२०१८	१२.१२.१९५४	३१.१२.२०१२	१२.१२.२०२४
२०	श्री.अरुण उत्तमराव बोरसे	२३.०७.२०१८	१०.१०.१९५७	३१.१०.२०१५	१०.१०.२०२७
२१	श्री. सोमनाथ धोंडीराम बनसोडे	२३.०७.२०१८	०६.१२.१९५६	३१.१२.२०१४	०६.१२.२०२६
२२	श्री. उदय वासुदेव भोसले	२३.०७.२०१८	३०.०९.१९६३	२६.०२.२०१५	३०.०९.२०३३
२३	श्री.जगन्नाथ एकनाथ पवार	२३.०७.२०१८	२५.०९.२०५६	३०.०९.२०१४	२५.०९.२०२६
२४	श्री. सुभाष हरि दुसाने	२३.०७.२०१८	२८.०४.१९५७	३०.०४.२०१४	२८.०४.२०२७
२५	श्री.टेकदास उ.शेवटे	२३.०७.२०१८	७.१९५६	३१.०७.२०१४	३१.७.२०२६
२६	श्री. दलजितसिंग गुरुचरणसिंग खालसा	२३.०७.२०१८	४.१९५९	३०.०४.२०१७	३०.४.२०२९
२७	श्री.विलास किसन आल्हाट	२३.०७.२०१८	२२.०६.१९५६	३०.०६.२०१४	२२.०६.२०२६
२८	श्री.ज.का.घरत	२३.०७.२०१८	३.१९५४	३१.०३.२०१२	३१.०३.२०२४
२९	श्री.सदाशिव संभाजी बेनके	२३.०७.२०१८	०२.१०.१९५८	३१.१०.२०१६	०२.१०.२०२८
३०	श्री.धर्मराज सखाराम काळे	२३.०७.२०१८	०५.१०.१९५९	३१.१०.२०१७	०५.१०.२०२९

अ.क्र.	चौकशी अधिकारी नाव	यादीचा दिनांक	जन्म दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	७० वर्षाची वयोमर्यादा पूर्ण- या दिनांकापासून नविन प्रकरणे सोविण्यात येऊ नयेत.
३१	श्री.रमेश भगवानजी मानकर	२३.०७.२०१८	२७.०१.१९५९	३१.०१.२०१७	२७.०१.२०२९
३२	श्री.गणेश शामराव सोनवणे	२३.०७.२०१८	३०.०५.१९५९	३१.०५.२०१७	३०.०५.२०२९
३३	श्री.पी.आर.शिंंगाडे	२३.०७.२०१८	०१.०७.१९५८	३०.०६.२०१६	०१.०७.२०२८
३४	श्री.शशिकुमार लक्ष्मणराव लोहकरे	२३.०७.२०१८	०१.०४.१९५५	३१.०३.२०१३	०१.०४.२०२५
३५	श्री.भालचंद्र गजाननराव पंडित	२३.०७.२०१८	०३.०१.१९५५	३१.०१.२०१३	०३.०१.२०२५
३६	श्री.हरिभाऊ रावजी लोणारे	२३.०७.२०१८	२२.०९.१९५४	३०.०९.२०१२	२२.०९.२०२४
३७	श्री.गोवर्धन चमरुजी भोंगाडे	२३.०७.२०१८	०२.०९.१९५५	३०.०९.२०१३	०२.०९.२०२५
३८	श्री.कन्हैया रतनलाल बजाज	२३.०७.२०१८	२१.०२.१९५६	२८.०२.२०१४	२१.०२.२०२६
३९	श्रीबाबुराव शामराव हंबर्डे	२३.०७.२०१८	२४.०३.१९५३	३१.०३.२०११	२४.०३.२०२३
४०	श्री.प्रमोद सुर्यभान घाटे	२३.०७.२०१८	३०.१०.१९५६	३१.१०.२०१६	३०.१०.२०२६
४१	श्री.बा.शि.गायकवाड	१७.०९.२०१८	०२.०६.१९५१	३०.०६.२००९	०२.०६.२०२१
४२	श्री.कारभारी पुंडलीक जाधव	१७.०९.२०१८	०२.०६.१९५२	३०.०६.२०१०	०२.०६.२०२२
४३	श्री.ज्ञानेश्वर अर्जुन मेहेरे	१४.०१.२०२०	०१.०७.१९६१	३०.०६.२०१९	०१.०७.२०३१
४४	श्री. अशोक विठ्ठल शिंदे	१४.०१.२०२०	२४.०२.२०६०	२८.०२.२०१८	२४.०२.२०३०
४५	श्री.मारोती रामचंद्र वाघधरे	१४.०१.२०२०	१५.०१.१९६०	३१.०१.२०१८	१५.०१.२०३०
४६	श्री.एल.एच.भोंगाडे	१४.०१.२०२०	०९.०९.१९६०	३०.०९.२०१८	०९.०९.२०३०
४७	श्री.वसंत नारायण पाटील	१४.०१.२०२०	०९.१२.१९६३	०४.०९.२०१४	०९.१२.२०३३
४८	श्री.कृष्णा पुरुषोत्तम देशमुख	१४.०१.२०२०	१७.१२.१९५९	३१.१२.२०१७	१७.१२.२०२९
४९	श्री. आशिष अनाक्लेत लोपिस	१४.०१.२०२०	२२.०९.१९६१	३०.०९.२०१९	२२.०९.२०३१
५०	श्री.अशोक काशिनाथ खामकर	१४.०१.२०२०	२७.०७.१९६०	३१.०७.२०१८	२७.०७.२०३०
५१	श्री.सुरेश शिवाजी कस्तुरे	१४.०१.२०२०	२१.०९.१९५७	३०.०९.२०१५	२१.०९.२०२७
५२	श्री.संजय भगवंत धर्माधिकारी	१४.०१.२०२०	०५.०६.१९५६	३०.०६.२०१४	०५.०६.२०२६
५३	श्री.भास्कर कृष्णाजी आंब्रे	१४.०१.२०२०	१०.०९.१९५७	३०.०९.२०१५	१०.०९.२०२७
५४	श्री.प्रमोद का.कापडे	१४.०१.२०२०	१३.०१.१९६१	३१.०१.२०१९	१३.०१.२०३१
५५	श्री.पा.म.ताकटे	१४.०१.२०२०	१३.०१.१९६०	३१.०१.२०१८	१३.०१.२०३०
५६	श्री.रमेश श्रावण सुखदेवे	१४.०१.२०२०	१२.०८.१९५८	३१.०८.२०१६	१२.०८.२०२८
५७	श्री.मंगल एस.करुणाकर	१४.०१.२०२०	१४.०४.१९५५	३०.०४.२०१३	१४.०४.२०२५
५८	श्री.एकनाथ रघुनाथ रानडे	०४.०३.२०२०	०५.०९.१९५८	३०.०९.२०१६	०५.०९.२०२८
५९	श्री.समाधान भादु सुरवाडे	०४.०३.२०२०	२९.०२.१९५६	२८.०२.२०१४	२८.०२.२०२६
६०	श्री.संजय पुंडलिक पानबुडे	०४.०३.२०२०	१५.०९.१९६१	३०.०९.२०१९	१५.०९.२०३१